

Indiabulls Commercial

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, September 7

INDIABULLS COMMERCIAL CREDIT (ICCL) on Friday said it will raise up to ₹2,000 crore by issuing non-convertible debentures. ICCL, a 100% subsidiary of Indiabulls Housing Finance (IBHFL), will open the issue on September 11, it said in a release.

The company will issue secured non-convertible debentures (NCDs) with a base issue size of ₹1,000 crore and an option to retain oversubscription of another of ₹1,000 crore.

Allotment in the issue is on a first come first serve basis, ICCL said. The NCDs proposed to be issued carry a dual AAA rating from CRISIL and CARE,

wh
the
reg
fin
issu
5 a
an
up
ces
agg
cro



(This is only an advertisement for Informa

SYNERGY GREEN

Corporate Identity Number of

Our Company was originally incorporated on October 08, 2010 as "Synergy Green Limited" under the provisions of the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Mumbai. The name of the company was changed from "Synergy Green Limited" vide Special resolution passed by the Shareholders at the Extra Ordinary General Meeting of incorporation dated February 16, 2018 issued by the Registrar of Companies, Mumbai. Certain Corporate Matters" beginning on page 118 of the Prospectus.

Registered Office: 392 E Ward, Shahupuri, Kolhapur - 416001
E-Mail: info@synergygreenind.com, Web

CONTACT PERSON: MR. NILESH MOHAN MANKAR, (CO

THE ISS

INITIAL PUBLIC ISSUE OF 37,80,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00 EACH FOR A CASH PRICE OF ₹70.00 PER EQUITY SHARE (PREMIUM OF ₹60.00 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹2,64,60,000. ₹10.00 EACH FOR A CASH PRICE OF ₹70.00 PER EQUITY SHARE BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION") I.E. ISSUE OF 35,88,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00 EACH FOR A CASH PRICE OF ₹70.00 PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹2,51,60,000. THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 26.75% AND 25.39% OF THE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO PAGE 242 OF THE PROSPECTUS.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹10.00 EACH AND THE PREMIUM IS ₹60.00 PER EQUITY SHARE.

THIS ISSUE IS BEING MADE IN TERMS OF CHAPTER XB OF THE SEBI (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2009 AS AMENDED.

THIS ISSUE IS A FIXED PRICE ISSUE AND ALLOCATION IN THE TERMS OF REGULATION 43(4) OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, 2009. REFER TO SECTION TITLED "ISSUE PROCEDURE" BEGINNING FROM PAGE 242 OF THE PROSPECTUS FOR FURTHER DETAILS.

ISSUE PROGRAMME IS NOW CLOSING ON SEPTEMBER 11, 2018

#The Issue was originally scheduled to close on Friday, September 7, 2018. In view of the public holiday on Friday, September 7, 2018, the Issue will close on Tuesday, September 11, 2018.

ASBA* Simple, safe, smart way to apply for IPO. *Application Supported by blocked amount in the bank account, investor can avoid the need to pay the application money.

PLEASE NOTE THAT IN ACCORDANCE WITH THE PROVISIONS OF SEBI (ICDR) REGULATIONS, 2009, ALL APPLICANTS SHALL MANDATORILY MANDATE THROUGH THE ASBA PROCESS.

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. SACHIN RAJESH SHIRGAOKAR, MR. VENDAVAGALI SRINIVASA REDDI

LISTING: The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on the BSE Limited ("BSE SME"). The Company has received an approval letter dated July 31, 2018 from BSE for its listing on the Platform of BSE Limited ("BSE SME"). For the purpose of this Issue, the Designated Intermediary will be M/s. ICFL.

Disclaimer Clause of SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter XB of the SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2009, the SEBI shall not be responsible for the outcome of the Issue.



LYKA LABS LIMITED

Regd Office: 4801/B & 4802/A, GIDC Industrial Estate, Ankleshwar- 393002
Admin Office: Spencer Building, Ground Floor, 30, Forjett Street, Grant Road (West) Mumbai - 400036. Phone: 022- 66112200; Fax: 66112248/49
CIN: L2430GJ1976PLC008738. Website: www.lykalabs.com

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that the Company has convened 39th Annual General Meeting (AGM) of the members of the Company on Saturday, 29th September, 2018 at its Registered Office at 4801/B & 4802/A, GIDC Industrial Estate, Ankleshwar - 393 002 at 12.30 P.M to transact the business as set out in the Notice. The Company has forwarded the Notice electronically to the members who have registered their email-ids with the RTA on 7th September, 2018 and have dispatched physical copy of the Notice through courier on 5th September, 2018 to the members who have not provided their email-ids. The Register of Members and Share Transfer Books will remain closed from 22nd September, 2018 to 29th September, 2018 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Members of the Company holding shares either in physical or dematerialized form as on 22nd September, 2018 (Cut Off date) may opt for e-voting. The e-voting facility will commence on 26th September, 2018 from 10.00 am and end on 28th September, 2018 at 5.00 pm. Kindly note that any electronic votes cast by members after 28th September, 2018, 5.00 pm will be treated as if no reply from such members has been received. Members not willing to vote electronically can cast their votes physically using the ballot papers which shall be circulated during the AGM. However, members can opt for only one mode of voting i.e. either electronic mode or the ballot papers. The person/s who have become members subsequent to dispatch of notice can find the copy of Notice on the website of the Company i.e. www.lykalabs.com and may obtain login id and password from e-voting instructions which are also available on www.evotingindia.com. Any queries related to e-voting, members can write to companysecretary@lykalabs.com.

Place : Mumbai
Date : 7/9/2018

For Lyka Labs Limited
Sd/-
D. J. Darji
Company Secretary

EMPOWER INDIA LIMITED

(CIN: L51900MH1981PLC023931)

Regd. Office: 25/25A, 11th Floor, 327, Nawab Bldg., D. N. Road, Opp. Thomas Cook, Mumbai - 400001. Phone: 022- 22045055, 022-22045044
E-Mail: info@empowerindia.in Website: www.empowerindia.in

NOTICE

1. Notice is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the company is held on Saturday, 29th September, 2018 at 9.30 a.m. at Kshatriya Sabhagruh, Opp. Portuguese Church, Charni Road, Mumbai - 400004 to transact the business as put forth in the notice of the AGM.
2. The Annual Report along with the Notice has been dispatched to members by permitted mode. The dispatched notice of AGM has been completed on 7th September, 2018.
3. Members holding shares as on the cut-off date, **Saturday, 22nd September, 2018** may cast their vote electronically (e-voting) on all the businesses to be transacted at the AGM through e-voting facility on the platform of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The e-voting period begins on **26th September, 2018 at 9 a.m. and ends on 28th September, 2018 at 5 p.m.** The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.
4. The Notice of AGM of the company inter-alia indicating the process and manner of remote e-voting and the facility for voting through Ballot Paper shall be made available at AGM. The members who have cast their vote through remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
5. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **23rd September, 2018 to 29th September, 2018** (both days inclusive) for the purpose of AGM.
6. The Notice of AGM is available on the Company's website www.empowerindia.in and is also available on NSDL link www.evoting.nsdl.com
7. Any person, who acquires shares of the company and become the member of the company after Dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date of 22nd September, 2018 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or busicomp@vsnl.com. However if the member is already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote. Any grievances in respect of remote e-voting may be addressed to NSDL, Trade World, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 Phone No. 1800-222-990 or write an email to evoting@nsdl.co.in or busicomp@vsnl.com
8. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of <https://www.evoting.nsdl.com> or contact NSDL at the following toll free no.: 1800-222-990.

By Order of the Board
Sd/-
Zulfqar Khan
Managing Director
DIN: 00020477

Date: 06.09.2018
Place: Mumbai

INTERCONTINENTAL LEASING & FINANCE COMPANY LIMITED

(CIN NO: L67120MH1984PLC269707)

Regd. Office: Office No. 508, Shree Samarth Premises, Co-op Soc Ltd, Gupta Buvan, R.R.T. Road, Mulund West, Mumbai - 400080. Tel: 7021324065
Email: roc.iclf@gmail.com Website: www.iclf.co.in

NOTICE

1. Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the company is

